

यथाप्रीति (य० + प्री०) adj. nach *Herzenslust* MBh. 13, 864.
 यथावल्लम् (य० + वल्ल) adv. 1) nach *Kräften* AV. 3, 20, 9. MBh. 1, 7023.
 R. 3, 47, 5. 5, 29, 21. Suçr. 2, 51, 2. Kâm. Nîtis. 13, 17. Bhâg. P. 4, 22, 48.
 7, 2, 13. नूरं न वृथसे रामं यथावीर्यं यथावल्लम् in Bezug auf seine Kraft
 R. 3, 41, 2. R. ed. SCHL. 1, 51, 16 ist यथा वल्ल zu schreiben. — 2) je nach
 dem Bestande des Heeres M. 7, 182. Kâm. Nîtis. 13, 39.
 यथावीर्यम् (य० + वीर्य) adv. je nach dem Samen M. 9, 39. Bhâg. P. 6, 1, 54.
 यथावुद्धि (य० + वु०) adv. nach bestem Wissen R. 4, 32, 5. Verz. d.
 Oxf. H. 37, b, No. 92.
 यथाभन्त्या (instr. von य० + भन्ति) adv. mit voller Hingabe Bhâg.
 P. 7, 1, 29.
 यथाभन्तिम् (य० + भन्तित) adj. wie gegessen Kâtj. Cr. 19, 3, 14.
 यथाभव् scheinbar adj. Bhâg. P. 4, 27, 11, wo aber यथा भवान् wie du
 zu lesen ist.
 यथाभवनम् (य० + भवन) adv. Haus für Haus VARÂH. Brh. S. 53, 70.
 यथाभागम् (य० + भाग) adv. 1) je nach dem Anteil: य० कृप्यताति
 त्रुषाणा: AV. 7, 109, 2. VS. 2, 31. TS. 4, 8, 5, 1. AIT. BR. 3, 38. य० वक्तु कृ-
 च्यमयः: KAUC. 6. R. 2, 101, 26 (110, 21 GORR.). R. GORR. 1, 13, 38. 4, 23,
 27. BHAG. P. 4, 16, 5, 2, 20, 20, 14. In der Inschr. in Journ. of the Am.
 OR. S. 6, 330, 19 ist यथा भागा इति zu schreiben. — 2) je an ihrem Platze
 MBh. 4, 1771. BHAG. 1, 11. am rechten Platze RAGH. 6, 19.
 यथाभाजनम् (य० + भाजन) adv. je an richtiger Stelle (यथास्थानम् S. 1.)
 AIT. BR. 1, 2.
 1. यथाभाव (य० + भाव) m. das Schicksal Spr. 4388.
 2. यथाभाव (wie eben) adj. welche (rel.) Natur habend BHAG. P. 2, 9, 31.
 यथाभिकामम् (यथा + शभिकाम) adv. nach Wunsch BHAG. P. 10, 88, 20.
 यथाभिज्ञायम् (यथा + श० absol.) adv. je wie man erkannte TBR. 1, 3, 1, 2.
 यथाभिप्रेत (यथा + श०) adj. erwünscht: श्रव्यथाभिप्रेताख्याने P. 3, 4, 59.
 व्रेतम् adv. nach eigenem Gefallen, wie man es will PANKAT. 37, 24. HIT.
 21, 7, v. 1. 54, 17. 129, 13. यथाभिप्रेतमात्मनः MÂRK. P. 21, 78.
 यथाभिमत् (यथा + श०) adj. erwünscht, wonach man Verlangen trägt:
 यथाभिमतभेषभुज् KATHÄS. 44, 188. श्रव्य प्रातः सर्वे यथाभिमतदेशं गताः: je-
 der an den Platz, der ihm behagte, HIT. 21, 7. beliebig: ऋद्यान् JOGAS. 1,
 39. मतम् adv. nach eigenem Gefallen, wohin Einen das Verlangen zieht,
 nach Lust KATHÄS. 37, 51. PANKAT. 167, 24. HIT. 36, 17.
 यथाभिरुचित (यथा + श०) adj. woran man Gefallen hat, beliebt KA-
 THÄS. 99, 30.
 यथाभिरूपम् adv. = शभिरूपस्य योग्यम् P. 2, 1, 7, Sch.
 यथाभिलिषित (यथा + श०) adj. erwünscht R. 2, 113, 7 (126, 7 GORR.).
 R. GORR. 1, 13, 47. Kâm. Nîtis. 17, 24. BHAG. P. 5, 4, 4. MÂRK. P. 110, 31.
 PANKAT. ed. orn. 4, 20.
 यथाभिलिकित (यथा + श०) adj. auf die angegebene Weise gemahlt
 VARÂH. Brh. S. 48, 29.
 यथाभिवृष्टम् (यथा + शभिवृष्ट) adv. nach der Menge des gefallenen Re-
 gens VARÂH. Brh. S. 23, 4.
 यथाभीष्ट (यथा + श०) adj. erwünscht KATHÄS. 34, 233. 90, 88. ऋद्यशं
 गमुः: wohin es Jedem von ihnen beliebte PANKAT. 63, 2.
 यथाभूतम् (य० + भूत) adv. der Wahrheit gemäss MBh. 3, 12070.

यथाभूतसावाद् (य० - भूतसम्, gen. von भूयस् + वाद) m. eine allgemeine
 Regel Lâtj. 4, 10, 15. 10, 7, 7. 10, 2, 4.
 यथाभ्यर्थित (यथा + श०) adj. worum man vorher gebeten hat ÇAK. 103, 19.
 यथाभङ्गलम् (य० + मङ्गल) adv. nach der Sitte Pâr. GRH. 2, 1.
 यथामाति (य० + म०) adv. 1) nach Gudünnen: तस्याः कुरु य० R. 2, 78,
 9. तन्निवोध य० wenn es dir gut dünkt 5, 90, 29. — 2) nach bestem Ver-
 stande BHAG. P. 1, 3, 44. 3, 6, 36. 4, 7, 24. VEDÂNTAS. (Allah.) No. 2. Verz.
 d. Oxf. H. 133, b, No. 233. 136, a, No. 239. 151, a, 32. 238, a, No. 374.
 239, b, No. 380.
 यथामनीषितम् (य० + मनीषित) adv. nach Wunsch HARIV. 14138.
 यथामात्रम् (य० + मात्र) adv. nach Quantität: ए० RV. PRÂT. 14, 4.
 यथामानम् (य० + 2. मान) adv. je nach dem Maasse, je nach dem Um-
 fange MBh. 4, 1771 nach der Lesart der ed. Bomb. st. यथाभागम् der
 ed. Calc.
 यथामुखम् (य० + मुख) adv. von Angesicht zu Angesicht P. 5, 2, 6.
 यथामुखीन (vom vorherge.) adj. Jnd (gen.) in's Gesicht sehend, mit
 dem Gesicht gerichtet auf P. 5, 2, 6. (मुखः) यथामुखीनः सीतायाः पुञ्जे
 sprang gerade auf Sita los BHATT. 3, 48.
 यथामुख्यम् (य० + मुख्य) adv. was die Hauptpersonen betrifft, soweit
 von diesen die Rede ist MBh. 15, 672.
 यथामुख्येन (instr. von य० + मुख्य) adv. vorzugsweise, vor Allem
 MBh. 13, 233.
 यथामात्रम् (यथा + मात्रात) adv. nach dem Wortlaut des Textes Kâtj.
 Cr. 1, 8, 16. 6, 7, 24. 19, 5, 6. der heiligen Ueberlieferung gemäss BHAG.
 P. 10, 84, 52.
 यथामायम् (यथा + मायाय) adv. den heiligen Ueberlieferungen gemäss,
 nach dem Wortlaut des Textes Lâtj. 2, 1, 3, 3, 26. 11, 7. BHAG. P. 10, 74, 12.
 यथापूर्वम् (य० + द०) adv. je nach dem Jagus TS. 4, 7, 6, 4. 5, 2, 3, 11,
 3, 3, 1, 2. TBR. 3, 3, 9, 2.
 यथायतनम् (यथा + श्रायतन) adv. je auf der Stelle, je an seiner Stelle
 TS. 7, 5, 6, 4. CAT. BR. 11, 3, 5, 11. 13, 5, 2, 16. KAUSH. UP. 3, 3, 4, 20. °नात्
 je von der Stelle aus TS. 7, 5, 6, 4. TBR. 1, 2, 5, 2.
 यथायत्यम् (य० + यथा) adv. wie es sich gebührt, richtig, in der Ord-
 nung, nach und nach, allmählich P. 8, 1, 14. AK. 3, 5, 14. AV. 10, 8, 33.
 सर्वे यत्ति य० 9, 4. AIT. BR. 2, 26. 5, 9, 23. TS. 4, 5, 10, 1, 2, 2, 11, 3. TBR.
 1, 7, 3, 1. ÅGY. Cr. 2, 3, 10. CAT. BR. 1, 9, 2, 27. 4, 2, 5, 14. KAUC. 119. R. 5,
 10, 20. 11, 12. 12, 41. BD. IV, S. xviii. SUÇR. 1, 364, 6. DAÇAR. 1, 44 (S. 11.
 D. 337). TARKAS. 39. KATHÄS. 26, 59. 30, 169. BHAG. P. 10, 18, 19. MÂRK.
 P. 26, 2. PANKAR. 4, 3, 2. SIDHU. K. zu P. 4, 4, 110. — Vgl. ए०.
 यथायुक्तम् (य० + युक्त) adj. den Umständen entsprechend KATHÄS. 32, 8.
 यथायुक्ति (य० + यु०) adv. nach Umständen, nach Bewandtniss VA-
 RÂH. Brh. S. 44, 18. °तस् dass. 84, 2.
 यथायूथम् (य० + यूथ) adv. je nach den Heerden HARIV. 3949.
 यथायोगम् (य० + योग) adv. nach Umständen, nach Bewandtniss, nach
 Bedürfniss KÂTJ. Cr. 17, 6, 3 (= समविभागेन Comm.). M. 3, 92. MBh. 4,
 157. 6, 28. HARIV. 15632. R. GORR. 1, 9, 6, 31, 9, 2, 67, 7, 7, 93, 9. SUÇR. 1,
 24, 17, 25, 14. KÂM. NÎTIS. 11, 71. VARÂH. Brh. S. 48, 17. SÂH. D. 539. Verz.
 d. Oxf. H. 266, b, 42. Schol. zu KAP. 1, 96. Ind. St. 10, 290.